



BSE Ltd.
[Bombay Stock Exchange Ltd]
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

AFL/SEC/BSE/ 074/2023-2024
12th February, 2024

By Online submission

KIND ATTN: CORPORATE SERVICES DEPARTMENT


Subject: -Newspaper publication for Un-Audited Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2023.

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) read with Schedule III of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing the copies of the newspapers of 'Financial Express' and 'Loksatta' dated 10th February, 2024 pertaining to the advertisement for Un-Audited financial results for Quarter and nine months ended as on 31st December, 2023.

Thanking You.

Yours Faithfully,
For Ameer Foods Limited


Tejashree Wagholikar
Company Secretary
& Compliance Officer



Encl: As above.

AMEER FOODS LIMITED

Regd. & Corporate Office: Plot 55/A/5 6, Hadapsar Industrial Estate, Near Tata Honeywell, Pune - 411013.
Website: www.ameerfoods.com **Email id:** contactus@ameerfoods.com **Tel:** 020-26872095 / 67092095
CIN: U15549PN2019PLC183457

Factory: Plot No. 399 & 400, Village Sanghvi, Taluka Khandala, District Satara - 412801 **Tel No.:** 9922990065
Plot No. 545/546 Belur Industrial Area, Village Mumigatti, Dharwad - 580011 **Tel No.:** 083-62001133

PUBLIC NOTICE

Public notice is hereby given that, an that piece and parcel of land bearing Plot No. 36 admeasuring 5640 Sq Fts i.e. 507.43 Sq. Mtrs. along with construction of double storied Residential Bungalow admeasuring 3200 Sq. Fts i.e. 297.39 Sq. Mtrs. standing thereon, out of land bearing S. No. 121/1, situated in St Patricks Town Co Op Housing Society Ltd situated at Hadapsar, Taluka Haveli, District Pune was owned and possessed by late. Krishna Girdharlal Joneja who died on 07/06/2016. Before his death, Krishna Girdharlal Joneja has written his will dated 19/03/2004. The said will is registered in the office of Joint Sub-Registrar Haveli No. 3 under Document Serial No. 1725/2004. Accordingly, his Son- Late Ashwani G Joneja and Daughter-in-law - Nita A Joneja became the owners.

After that Late Ashwani G Joneja died on 27/11/2015. On his death, According to Krishna Girdharlal Joneja's will dated 19/03/2004, his Wife - Smt. Nita A Joneja, his Son Vinaykumar Ashwini Joneja, his Daughter-in-law Mrs. Rakhi Vinaykumar Joneja of the said property is in possession of his above mentioned legal heirs as owners.

Respect of the said residential property, is hereby informed to intimate the same is writing along with documentary evidence within 07 days from the date of publication his notice failing which the same if any claim shall be deemed to have been waived and or abandoned.

Hence this Public notice.
Place: Pune, Sd/-
Date: 10/02/2024. Adv. Omkar Keshav Kudale
Address : Office No. 02, 2nd floor, 352, Shaniwar Peth, Pune-411030. Ph. No. 735011566 (M)

Particulars	Quarter ended			Year ended		
	31-12-2023 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	31-12-2022 (Unaudited)	31-12-2023 (Unaudited)	31-12-2022 (Unaudited)	31-03-2023 (Audited)
Total Income from operations	35.14	23.86	24.14	77.33	86.11	129.29
Net profit/loss for the period before tax and exceptional items	8.58	3.26	3.17	(8.98)	13.98	(17.58)
Net profit/loss for the period after tax(after exceptional items)	8.58	3.26	3.17	(8.98)	13.98	(12.49)
Total comprehensive income for the period (comprising profit for the period(after tax) and other comprehensive income (after tax))	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Equity share capital	2000.00	2000.00	2000.00	2000.00	2000.00	2000.00
Other equity (excluding revaluation reserves)						78.78
Earning per share(in Rs.) (face value of Rs.10/- each)						
Basic (Not Annualised)	0.04	0.02	0.02	(0.04)	0.07	(0.06)
Diluted(Not Annualised)	0.04	0.02	0.02	(0.04)	0.07	(0.06)

1-The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter & Nine Month ended 31st December, 2023 filed with Bombay Stock Exchange on 09/02/2024. The full format of the said financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.elegantflora.in).
2-The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company.
Place: Mumbai Sd/-
Date: 09.02.2023 For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited Director

SBFC SBFC Finance Limited

Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri- Kuria Road, Andheri (East), Mumbai-400059.

POSSESSION NOTICE

(As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)
Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.
The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SBFC Finance Limited.

Name and Address of Borrowers & Date of Demand Notice	Description of Property(ies) & Date of Possession	Amount demanded in Possession Notice (Rs.)
1. SHIVKAILAS DAIRY AND BAKERY. No.1 having address at Survey No. 252/2, Shri Krushna Colony, Siddheshwar School Bhasari, Haveli, Pune-411039.	All the piece and parcel of the Property bearing Flat No. 307, on 3rd Floor, having carpet area admeasuring 29.58 sq. mtrs. of carpet area + terrace area admeasuring 7.86 sq. mtrs. + enclosed balcony area admeasuring 5.02 sq. mtrs., in the building known as "S.S. Pride" constructed on land bearing Survey No. 215, Hissa No. 2, having city survey no. 4378 situated at Bhasari, Taluka Haveli, District Pune. With in the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation.	Rs. 20,89,229/- (Rupees Twenty Lakh(s) Eighty Nine Thousand Two Hundred Twenty Nine Only) as on 17th November 2023
2. DIPALI BHAUSAHEB BOSALE. 3. BHAUSAHEB BHAGWAN BHOSALE. No. 2 & 3 are having address at Survey No. 223, Shri Krushna Colony, Siddheshwar School Bhasari, Haveli, Pune-411039.	Date of Possession: 06-February-2024	

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Place: Pune Sd/-
Date: 10/02/2024 (Authorized Officer) SBFC Finance Limited.

AVER FOODS LIMITED

CIN: U15549PN2019PLC183457 Contact no: 9130076856
Regd. Off: Plot No. 55/A/5 6 Hadapsar Industrial Estate, Near Tata Honeywell, Hadapsar, Pune- 411013
Email Id: cs@averfoods.com, Website: www.averfoods.com

(₹ in lakh)

Sr. No.	Particulars	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023		
		Quarter ended on 31-12-2023 (Unaudited)	Nine months ended on 31-12-2023 (Unaudited)	Corresponding quarter ended on 31-12-2022 (Unaudited)
1	Revenue from operations	2,176.46	7,100.09	2,350.29
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	19.42	118.47	120.32
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	19.42	118.47	120.32
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	19.42	118.47	120.32
5	Total comprehensive income for the period [(comprising profit / loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	19.42	118.47	120.32
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continued / discontinued operations) Basic / diluted (Rs.)	0.48	2.94	2.99

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial results of M/s Aaver Foods Limited for Quarter ended and nine months ended 31st December, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.averfoods.com.
2) For detailed notes refer full financial results available on website.

For Aaver Foods Limited. Sd/-
Bapu Gavhane Executive Director (DIN:00386217)

Place: Pune Sd/-
Date: 9th February, 2024

Bank of Maharashtra
Zonal office: Pune City Zone
"Yashomanga" 1183-A, 2nd Floor,
F.C. Road, Shivajinagar, Pune - 411005,
Ph : 020-25573302/3300.

POSSESSION NOTICE (Appendix IV under the Act-Rule-8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on the dates as mentioned below calling upon the following Borrowers to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002 on the dates mentioned below.

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for the amounts mentioned below.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Sr. No.	Name of Borrowers / Guarantor	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice / Date of Possession
1	Branch : Padmavati Borrower : (1) Mr. Anil Laxman Kadam (Deceased) Through his Legal Heirs Sangita Anil Kadam, Abhijit Anil Kadam, Sakshi Kadam, Suvarna Vijay Jagtap and (2) Mr. Jayant Suryakant Joshi (Guarantor)	Rs. 15,44,302.22 (Rupees Fifteen Lakh Forty Four Thousand Three Hundred Two and Twenty Two Paise only) plus an applied interest @ 13.75% p.a. with monthly rest w.e.f. 04/11/2023, apart from penal interest, cost and expenses till date of payment of the entire dues, minus recovery if any.	04/11/2023 06/02/2024
The details of the property mortgaged to the Bank and taken possession by the Bank is as follows: Residential Building, S. No. 3, Hissa No. 16A/1, Village - Dhankawadi, Pune - 411043.			
2	Branch : Bibwewadi Borrower : M/s. Satyam Enterprises Proprietor: Sunil Kumar Nagendra Vishwakarma	Rs. 10,96,291.79 (Rs. Ten Lakh Ninety Six Thousand Two Hundred Ninety One and Paise Seventy Nine Only) plus interest at @ 12.30 % p.a. w.e.f. 24.11.2023 apart from penal interest, costs, charges and expenses.	24/11/2023 06/02/2024
The details of the properties Hypothecated to the Bank and taken possession by the Bank are as follows: Stock and Receivables.			
3	Branch : Parvati Borrower : Mrs. Shradha Sachin Biramane and Mr. Sachin Shirang Biramane	Rs. 22,51,491.00 (Rs. Twenty Two Lakh Fifty One Thousand Four Hundred Ninety One Only) plus unapplied interest thereon.	04/11/2023 07/02/2024
The details of the property mortgaged to the Bank and taken Symbolic possession by the Bank is as follows: Equitable Mortgage of Flat No. 602, Building F1, Sixth Floor, Sai Dwarka Yewalewadi, S.No. 40, Haveli, Pune.			
4	Branch : Shankarsheth Road, Pune Borrower : Mrs. Aarti Sachin Kondhare	Rs. 29,62,414.00 (Rs. Twenty Nine Lakh Sixty Two Thousand Four Hundred Fourteen Only) minus recovery if any, plus interest at applicable rate of interest with monthly rate w.e.f. 15.06.2023, apart from penal interest, cost and expenses	15/06/2023 07/02/2024
The details of the property mortgaged to the Bank and taken possession by the Bank is as follows: Shop no 101, 1st floor, CTS No-89, Mahatma Pule Peth Near Kasturi Chowk, Ganjipeth Pune-411042.			

Date : 10/02/2024 Sd/-
Place : Pune Chief Manager & Authorized Officer Bank of Maharashtra, Pune City Zone

LIC Housing Finance Ltd
Back Office: "Jeevan Shree", 1109, University Road, Shivaji Nagar, Pune-411016, Maharashtra.

Possession Notice

Whereas the undersigned being the Authorized Officer of LIC Housing Finance Ltd (LICHL), under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned borrowers, as per details given below, to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrowers / Property Holders having failed to repay the respective due amounts, notice is hereby given to the Concerned Borrowers / Property Holders in particular and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on her under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers / Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of LIC Housing Finance Ltd for amounts mentioned below.

Sr. No.	Name of the Borrowers	Demand Notice Date and Outstanding Amount (Rs.) as on	Date of Possession	Description of Immovable Secured Assets
1.	Mr Anil Kasture / Mrs Mahananda Anil Kasture Loan No. 620200007293	Rs. 41,58,474.88 as on May 31st, 2021 plus interest with incidental expenses, charges, cost etc. incurred/ to be incurred.	08/02/2024 (Physical possession)	Flat No. 302, 3rd Floor, Muktai, Sr No 269/1, Bhoir Colony, Chinchwad, Pune, Maharashtra.

Place : 10.02.2024 Sd/-
Date: Pune Authorised Officer LIC Housing Finance Ltd.

ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.
(Multi-State Scheduled Bank)
Recovery Dept. Shram Safalya Bldg., 63, G.D.Ambedkar Marg, Parel Village, Mumbai - 400 012.
Tel. 8591948712, 8169452713/719

[Under Rule 8(1)] Possession Notice

Whereas the undersigned being the Authorised officer of the Abhyudaya Co-op Bank Ltd. Under the Securitisation & Reconstruction of financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general, that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the security Interest Enforcement Rules, 2002.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets..

The borrower(s) in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Abhyudaya Co-op. Bank Ltd. for an amount mentioned below and interest thereon.

Sr. No.	Name of the Borrower	Date of Demand Notice / O/s Amt.	Date & Type of Possession
1.	M/s. Walmark Meditech Pvt. Ltd. (Borrower), Mr. Rahul Vilas Page, (Director & Guarantor and owner), Late Mr. Vilas Raghunath Page, Since deceased through his legal heirs : a) Mr. Rahul Vilas Page - Son, b) Smt. Saroj Vilas Page - Wife c) Late Mrs. Sangita Sanjay Kholapurkar (Pre deceased Daughter) Since deceased through her legal heirs Mr. Kunal Sanjay Kholapurkar - Son (Director & Guarantor) Smt. Saroj Vilas Page (Director & Guarantor and Owner) Mr. Kunal Sanjay Kholapurkar, (Director & Guarantor)	10/08/2022 Rs. 17,98,14,088.41 + further interest from 01/08/2022	06/02/2024 (Symbolic Possession)

Description of Immovable Property : All that piece and parcel of Office No.6 (306, adm. 947 sq.ft. (87.97 sq.mtrs.), saleable built-up area, on 3rd floor of the building known as "Millennium Star" situated at parts of land bearing Sub Plot No.17, F.P.No.153, CTS Nos.38, 38/1, 38/2, 39 and 40, Sasoon Road, Sangamwadi, Beside Ruby Hall Clinic, T.P.Scheme, Ghorpadi, Pune owned by Mr. Rahul Vilas Page and Mrs. Saroj Vilas Page.
Date : 06/02/2024 Sd/-
Place : Pune Authorised Officer, Abhyudaya Co-Op. Bank Ltd.

RAJARSHI SHAHU SAHAKARI BANK LTD; PUNE
Head Office: 1304/1, Shukrawar Peth, Bajirao Raod, Pune 411002, Phone 020-24435385,
E Mail : headoffice@rajarshishahubankpune.com, WebSite : rajarshishahubankpune.com

Sale of Attached Immovable Property

U/s 13 of "The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002" and Under Rule 8 (5) (c) & 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules of 2002
(This Advertisement is concise form of Proclamation of Sale H.O./Legal Recovery/ Sec. Int/ Sale/ Sinhgad road/Vishwa Medicin House/ RSSB/ 2023-24 Date: 06/02/2024 (On "As is where is Basis and Without Recourse Basis")

S.N.	Particulars	Details
1	Borrower & Mortgagor and Guarantor	Borrower M/s. Vishwa Medicin House (Prop. Kulkarni Dilip Shankar) Co-Borrower Mrs. Kulkarni Neela Dilip and Guarantors Mr. Kulkarni Snehadeep Dilip and Mrs. Thuse Amruta Shreenivas
2	Details of the Auction Property	Sr. no. 14/14/2, Vishwakarma Co-Op Soc., Ltd, Shop No. 2, Ground floor, Suncity Road, Wadgaon Bk. Pune 411051. The property bounded on or towards-East By Open Space, Godawari Apartment, West- By Kapare Garden Building, South-By Suncity Road and North - By Parking
3	Outstanding Balance As on 31/01/2024	Two Accounts Rs 2,34,28,787.00 (In Words Rs. Two Crore Thirty four Lakh Twenty Eight Thousand Seven Hundred Eighty Seven Only) And further interest thereon from 01/02/2024
4	Assessment or other taxes, Charges etc.	All pending Taxes As per rules of Pune Municipal Corporation, village Sinhgad road Tal. Haveli, Dist. Pune and Electricity charges (if any)
5	Encumbrances	Not known to Bank
6	Remarks	Said Property is in Actual & Physical Possession of the Authorised Officer of Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd, Pune.
7	Date Time and Place of Proposed Auction	Wednesday 11th March, 2024 at 11.30 a.m. Place : Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd, Pune., Branch- Sinhgad Road, Avduth Heights, Infront Of Santosh Hall, Hingane, Sinhgad Road, Pune 411051. Ph.No. 020 24346508/24346510 Mob. No. 9623714517
8	Reserve Price for Immovable Property	Rs. 1,71,00,000/- (Rs. One Crore Seventy One Lakh only)

Terms and Conditions of Sale Proclamation
The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and Under Rule 8 (5) (c) & 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002

- Property will be sold on "As is where is Basis" and "Without Recourse basis"
- This notice and mode of sale of secured assets are without prejudice to any other notice/mode of sale secured assets.
- All Pending Costs, Charges, Fees. Dues including cost of Stamp Duty and Registration relating to the sale of the said Property and excluding the Auction Sale Price and all other charges existing and in future for the property whether incidental or otherwise, in respect of the immovable property shall be paid and borne by the Auction Purchaser.
- As a condition precedent to participate in the auction every Participant has to deposit an amount of Rs. 17,10,000/- as earnest money deposit with the Authorised Officer before the auction takes place. The unsuccessful bidders/participant will be refunded the said deposit after finalization of Auction sale, without any interest, damages, compensation or consideration thereon, thereto and thereof or incidental thereto. All Auction participant has to submit latest photograph, Xerox copy of all KYC document is. Pan Card, Adhar Card, etc. along with originals (for verification) before the auction take place.
- The sale shall be confirmed in favour of the purchaser/ participant who has offered highest sale price in his bid to the Authorised Officer & shall be subject to confirmation by the secured creditor.
- On sale of the said immovable property, the purchaser Successful Bidder shall deposit 25% of the amount of total and highest bid/sale price. (Which is inclusive of Earnest Money, deposit) immediately on the same day to the Authorised Officer conducting the Auction sale. In default thereof, the amount so deposited including participation amount and all the rights, interest, claim or demand in or upon the property of defaulting purchaser shall be forfeited fully and completely.
- The balance amount payable of purchase price 75% of Total Highest Bid amount shall be paid by the purchaser to the Authorised Officer, on or before the 15th day from the date of auction of the immovable property.
- In default of the payment of 75% amount of total highest bid amount, within a period of 15 days from the date of auction of the immovable property or such extended period as may be agreed upon in writing between the parties, the entire amount (including earnest money deposit) deposited, it then deposited with, shall be forfeited fully and completely and the defaulting purchaser shall forfeit all his rights, interest, claim, or demand in or upon the property.
- The Reserve Price fixed for the sale of the property is Rs 1,71,00,000/- (Rs One Crore Seventy One Lakh only) below which the property will not be sold.
- Other Terms & Conditions will be read at the line of Auction sale.
- The Authorised Officer holds the right to changes, add or delete) the terms and condition and also to cancel or Postpone the Auction without assigning any reason.
- The purchaser / participants shall carry out due diligence at its own cost and consensus in respect of the said auction property.
- In respect of any other terms and conditions contained herein or otherwise relating to the sale of said secured Assets put to the auction through this public notice, if any dispute, difference of opinions, disagreement arises or take place, the same shall be referred to the Courts at Pune only and only Pune courts shall have exclusive Jurisdiction to decide the same.
- Bid Increment Rs. 30,000/- and in multiples.
- For any further details and information Please Contact:-
1) Authorized Officer, Recovery Dept 597, Shukrawar Peth, Shahu Complex, Shivaji Road, Pune 411002. Mob. No. 9623714517. 2) For inspection of property or more information, the prospective bidders may contact- Branch Manager- Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd, Pune Branch- Sinhgad Road, Avduth Heights, Infront Of Santosh Hall, Hingane, Sinhgad Road, Pune 411051. Ph.No. 020 24346508/24346510 Mob. No. 9623714517.

Place-Pune Sd/-
Date: 06/02/2024 Chief Officer/Authorised Officer (Under SFAESA Act 2002 (54 of 2002) Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd, Pune)

अन्न विरुद्ध इंधन वाद इतिहासजमा

जैवइंधनाच्या मुद्द्यावर प्राज्ञ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. चौधरी यांचे मत

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जैवइंधन निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अन्न विरुद्ध इंधन असा वाद निर्माण झाला होता. इंधनासाठी अन्नाचा वापर करण्याला त्यावेळी विरोध झाला होता. आता हा वाद मागे पडला आहे. कारण शेतीतील वाया जाणाऱ्या पटकांचा वापर करून जैवइंधन निर्मिती होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे, असे मत प्राज्ञ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 'अर्थ जर्नालिझम नेटवर्क' आणि 'इंटरव्यूज' या संस्थांच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील बोलवणीत डॉ. चौधरी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ.



माधव गाडगीळ, प्राज्ञ इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष रवींद्र उटगीकर, ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार जयदीप गुप्ता, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आदी उपस्थित होते. चौधरी म्हणाले की, जैवऊर्जा, जैवइंधनाकडून आपण आता जैववहनशीलकडे वळत आहोत. वायूचुकीच्या साधनांसाठी जैवइंधनाचा वापर केला जात आहे. नुकतेच आम्ही जैव शाश्वत विमान

काय आहे 'अर्थ जर्नालिझम नेटवर्क' ?

विकसनशील देशांमधील पत्रकारांना पर्यावरणविषय पत्रकारिता अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी 'अर्थ जर्नालिझम नेटवर्क' काम करते. यात १८० देशांतील २० हजारांहून अधिक सदस्यांचा समावेश आहे. पर्यावरणाशी निगडित गोष्टींचे वार्ताकन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजनही संस्थेने केलेले केले जाते. याचबरोबर पर्यावरण विषयाचे काम करण्यासाठी पाठवुचीही दिली जाते.


इंधन सादर केले. या इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाणही नुकतेच झाले. त्यामुळे हवेत उडणारे विमान पाहून आता शेतकरीही म्हणू शकतो की हे विमान माझ्या इंधनावर धावत आहे. उत्तर भारतात शेतातील पालापाचोळा जाळण्यानंतर दिल्लीत होणाऱ्या हवा प्रदूषणाची नेहमी चर्चा होत असते. यावर उपाय काढण्यासाठी या पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रस्ताव समोर आला. आम्ही इंडियन ऑईलसोबत शेतातील पालापाचोळ्यापासून इथेनॉल उत्पादनाचा प्रकल्प पणितय येथे सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे. याचवेळी पालापाचोळा जाळल्यामुळे निर्माण होणारी प्रदूषणाची समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.

पुण्याच्या लौकिकाला साजेशा सुविधा द्या!

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या पाहणीनंतर अजित पवारांच्या सूचना

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सुविधा



उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार सुनील टिपारे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त

विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक पी. के. दत्ता, विमानतळ संचालक संतोष ढोके व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नवीन विमानतळ टर्मिनल पुण्याच्या वैभवात भर घालणारे आहे. देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुण्यात येतात. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि विमानांच्या फ्लायिंगचे वाढ होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या टर्मिनलमुळे प्रवासी क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पुण्यातून देशांतर्गत आणि विदेशी विमान प्रवासाची मोठी सोय या टर्मिनलमुळे होणार असून, भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा त्यात विचार करण्यात आला आहे.

विमानतळावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. विमानतळावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. विमानतळावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. विमानतळावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. विमानतळावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे.

आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या नूतनीकरणाबाबत यावेळी माहिती सुविधा तसेच जुन्या विमानतळाच्या दिल्ली.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)

राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे-411 007. दुर्ध्वनी क्रमांक 020-25608408/8268	
ई - निविदा सूचना	
यशदा आवारतील पीएमबी व डीएससी येथील वर्गखोल्यांसाठी फर्निचर टेबल खरेदी करणेचा कामाच्या ई-निविदा (e-Tender) या महासंचालक, यशदा यांच्या वतीने तत्सम कामाचा अनुभव असलेल्या नोंदणीकृत उत्पादक/अधिकृत विक्रेते किंवा वितरक/चॅनल भागीदार यांच्याकडून मागवण्यात येत आहेत. ई-निविदाबाबतच्या फॉर्म ची विक्री व स्विकृती तसेच निविदा उघडण्याची कार्यवाही पुढीलप्रमाणे राहिली.	
ई-निविदा फॉर्म ऑनलाईन विक्रीचा दिनांक	दिनांक 09/02/2024 सकाळी 9.30 वाजेपासून ते दिनांक 16/02/2024 दुपारी 3.00 वाजेपर्यंत
ई-निविदा फॉर्म स्विकृतीचा अंतिम दिनांक	दिनांक 16/02/2024 दुपारी 3.00 वाजेपर्यंत
ई-निविदा तांत्रिक लिफाफा उघडण्याचा दिनांक	दिनांक 17/02/2024 दुपारी 3.00 वाजता (शक्य झाल्यास)
ई-निविदा फॉर्मच्या विक्री व स्विकृतीची कार्यवाही वरील कालावधीत https://mahatenders.gov.in या वेबसाईट वर करण्यात येईल. निविदेची किंमत रु. 3,540/- (रु. तीन हजार पाचशे चाळीस फक्त) (18% जीएसटी सह) विनापरतावा व बयाणा रक्कम रु. 20,000/- (रुपये वीस हजार फक्त) आहे. सदरील निविदेची किंमत व बयाणा रक्कम Online स्वरूपात भरण्याची आहे. प्राप्त झालेल्या ई-निविदा कारण न देता रद्द करण्याचा अधिकार खातील सही करणार यांनी राखून ठेवला आहे. सदर ई-निविदेची संपूर्ण माहिती यशदाच्या www.yashada.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.	
	- निबंधक, यशदा. पुणे - 07

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज महिनाअखेरीस संपणार

मार्चपासून अहवाल तयार करण्याचे काम

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज अखेर फेब्रुवारीअखेर आटोपणार आहे. त्यामुळे या हिंसाचाराशी संबंधित सर्व पक्षकारांच्या वकिलांनी आपले युक्तिवाद लेखी स्वरूपात २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. याबाबतची

नोटीस शुक्रवारी (९ फेब्रुवारी) आयोगाचे सचिव व्ही. व्ही. फळगुटेकर यांनी प्रसूत केली. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये हिंसाचार झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने कलकत्ता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन केला. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात साक्षी नोंदविणे, उलटतपासणी घेण्यात आली. मुंबईतील आयोगाचे कामकाज

आटोपण्यात आले आहे. पुण्यात आयोगाने विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पोलीस अधिकारी आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात येत आहे. सध्या आयोगाकडून पुण्यात प्ल्यार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोटदार यांची उलटतपासणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे हे घेत आहेत. सोमवारी (१२ फेब्रुवारी) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर

आणि त्यानंतर तत्कालीन हवेलीच्या प्रांताधिकारी आणि विद्यमान पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर आयोगाचे कामकाज संपणार आहे. दरम्यान, आयोगाकडून सुनावणी घेण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. सर्व पक्षकारांच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद लेखी स्वरूपात १ मार्चपूर्वी आयोगाकडे सादर करावा, असे नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

विमानतळ परिसरात आकर्षक झाडे लावावीत. विमानतळात राखणी आणि पुण्यातील महत्वाच्या वारसा स्थळांची माहिती मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित करावी. विमानतळावर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी काहीजण सामील असल्याचे उघडकीस

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विक्रम शैलाने यांच्यासह अश्या आरोपींच्या मोबाइल संचांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपासात आरोपींनी खुनाचा कट रचण्याचे उघड झाले आहे. तांत्रिक विश्लेषणात सहा ध्वनिफिती पोलिसांना मिळाल्या असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.

बॉम्बटकर, सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केली. बचाव पक्षाकडून अॅड. राहुल देशमुख, अॅड. केतन कदम, अॅड. शरद भोंडेंटे यांनी बाजू मांडली. आरोपींची पोलीस कोर्टाची वाढविण्यास त्यांनी विरोध केला. पोलिसांनी कोर्टाची मागण्यासाठी दिलेली कारणे जुनी आहेत. ध्वनिफितीचे विश्लेषण, तसेच आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोर्टाची गरज नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोर्टात १५ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

SBFC | एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. 103, पहिला मजला, सी.बी.डी. स्केअर, संगम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई-400059
ताबा सूचना
(सिक्वियरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) क्रम, 2002 मधील नियम 8 (2) नुसार)
 ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकरण हे एसबीएफसी फायनान्स लिमिटेडचे प्रधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्वियरिटी इंटरस्ट अँड रिक्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्वियरिटी इंटरस्ट अँड, 2002 अंतर्गत आणि सिक्वियरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करित खालील नमूद कर्जदार / सह-कर्जदारांना **मागणी सूचना** पाठविल्या जाणाऱ्या सदर सूचनेत नमूद केलेल्या रकमेची सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार/ सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/ सह-कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकरणांनी सदर निम्नामधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करित खालील वर्गीच्या मालमतेच्या खालील नमूद दिनांकास **ताबा** घेतलेला आहे. कर्जदार/ सह-कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधीगरीची सूचना देण्यात येण्यात येते की त्यांनी सदर मालमतेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो एसबीएफसी फायनान्स लिमिटेडच्या भागधारी असेल.

कर्जदाराचे नाव व पत्ता आणि मागणी सूचना दिनांक	मालमतेचे दिनांक/ताबा दिनांक	ताबा सूचनेमध्ये मागणी केलेली रक्कम (₹)
1. शिवकेलास डेअरी अँड बेकरी, सिव्हा कालोनी, श्री कृष्ण कॉलनी, सिद्धेश्वर शाळा पोस्ट, हवेली, पुणे-411039.	पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 307, सिव्हा प्रमोडलव्हा, कर्पेट क्षेत्रफळ 29.58 चौ. मी.+ टेरस पोजमण क्षेत्रफळ 7.86 चौ.मी.+ वॉलिव्ह बाळकनी पोजमण क्षेत्रफळ 5.02 चौ. मी., "एस.एस. प्रॉडॅट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, जमीन संबंधित सर्व 216, हिरसा क्र. 2, सिटी सर्व्हे क्र. 4378 यावर बांधलेले, पोसरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत. ताबा दिनांक: 06-फेब्रुवारी-2024	₹. 20,89,229/- (रुपये वीस लाख एकोणसव्वह हजार दोसरे एकोणतीस फक्त) दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी नुसार

सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उल्लेख असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप- विभाग (8) कडे वेद्यण्यात येते.
 ठिकाण: पुणे, दिनांक: 10/02/2024 (स्वा/-) (प्रधिकृत अधिकारी), एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

पुणे महानगरपालिका

भवन रचना विभाग-निविदा प्रक्रिया कक्ष
निविदा जाहिरात-नवीन कामे
ई-निविदा विक्री कालावधी: दिनांक १०/०२/२०२४, दुपारी २.३० वा. वाजेनंतर ते २०/०२/२०२४, दुपारी २.३० वाजेपर्यंत.
निविदा स्वीकृती अंतिम दिनांक व वेळ: दिनांक १०/०२/२०२४, दुपारी २.३० वा. वाजेनंतर ते २०/०२/२०२४, दुपारी २.३० वाजेपर्यंत.
तांत्रिक बाबींचा लिफाफा उघडण्याचा दिनांक: २१/०२/२०२४, दुपारी ३.०० वाजेनंतर. (जाहिरात क्रमांक १/१८०४, दिनांक ०९/०२/२०२४)

अ. क्र.	निविदा क्रमांक	खात्याचे नाव	कामाचे नाव	एकूण निविदा रक्कम रुपये	बयाणा रक्कम रुपये	कामाची मुदत (महिने)	निविदा संच रुपये	निविदा विषयचे नाव
१.	पीएमसी/ भवण/३००/२०२३-२४	भवन रचना विभाग	पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये साईनेजेस विषयक कामे करणे.	₹. २११८०८७/-	₹. २११८१/-	०९ महिने (पावसाळी कालावधीसह)	₹. १३५९/-	श्रीमती रचिता बावनकर

(अ) पुणे म.न.पा.ची वरील कामे ही अनुभवी/ म.न.पा. मान्यताप्राप्त/ शासन मान्यताप्राप्त ठेकेदारांकडून (कामासाठीच्या पूर्व पात्रता अटी टेंडर सेटमध्ये नमूद केल्यानुसार) करून घ्याव्याची आहेत.
 (ब) सदर कामाबाबत निविदा अटी, शर्ती इ. बाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केला असून, सदर कामाचे निविदा संच <https://mahatenders.gov.in> या वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्वीकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, सर्व निविदा देण पाकिट पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
 (क) निविदा विक्रीचा शेवटच्या दिवशी निविदा संच प्राप्त न झाल्यास व स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन सादरीकरण न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी टेंडरदाराची राहिली.
 (ड) ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती, 'भवन विभाग, पुणे म.न.पा.' येथे मिळेल.
 (इ) कार्यालयीन आदेश क्र. अतिमआ(वि)/३२/२२/०४/२०१६ नुसार बयाणा रक्कम ई.सी.एस./ आर.टी.जी.एस./ एन.ई.एफ.टी. सुविधेमार्फत स्वीकारण्यात येणार आहे.

(स्वाक्षरी/-) कार्यकारी अभियंता, भवन रचना कार्यालय, पुणे महानगरपालिका

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

बँक ऑफिस : 'जीवन श्री', ११०९, विद्यापीठ रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६, महाराष्ट्र

ताबा नोटीस

खाली सही करणार हे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. (एलआयसीएचएफएल) चे अधिकृत अधिकारी असून सिक्वियरिटीयेशन अँड रिक्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्वियरिटी इंटरस्ट अँड २००२ (सदर अधिनियम) च्या अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करत आणि सिक्वियरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ (सदर नियम)च्या कलम १३ (१२) सह नियम ३ अन्वये सदर अधिनियमाच्या कलम १३ (२) अंतर्गत संबंधित कर्जदार व इतर खाली दिलेल्या विवरणानुसार नोटीस जारी केली आहे. ज्याच्या अन्वये संबंधित नोटीसमध्ये उल्लेखित रकमेचा भरणा नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत करावयाचे आहे. संबंधित कर्जदार / हमीदार / मालमत्ता धारक को संबंधित थकावकी रकम भरण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यांना म्हणजेच विशेषतः संबंधित कर्जदार / हमीदार / मालमत्ता धारकांना व तयार जनेस सूचित करण्यात येते की सदर अधिनियमाच्या कलम १३ (४) अन्वये खाली सही करणार यांनी खाली उल्लेखित मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा खाली उल्लेखित तारखे रोजी घेतला जाई. संबंधित कर्जदार / हमीदार / मालमत्ता धारकांना विशेषतः अणि तयार जनेस सावध केले जाते की त्यांनी सदर मालमतेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये व असा व्यवहार केल्यास तो एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. च्या खाली उल्लेखित रकमेच्या आधीन असेल.

अनु. क्र.	कर्जदारांची नावे	मागणी नोटीस दिनांक आणि रोजी येणे रक्कम	ताबा दिनांक	अचल मिळकतीचा तपशिल
१.	श्री अनिल कस्तुरे/ श्रीमती महानंद अनिल कस्तुरे कर्ज खाते क्र. ६२०२००००२९३	दि. ३१.०४.२०२१ रोजी रु. ४९,५८,४७४.८८ अधिक व्याज व त्यासह वेळोवेळी झालेला व होणारा खर्च, शुल्क इ.	०८.०२.२०२४ (प्रत्यक्ष ताबा)	फ्लॅट क्र. ३०२, तिसरा मजला, मुक्ताई, नं. २६९/९, भोईर कॉलनी, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र.

दिनांक : १०.०२.२०२४
 ठिकाण : पुणे (मजकूरत संविधत्ता असल्यास इंग्रजी मजकूर शाह मानावा)

अधिकृत अधिकारी
 एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

कोपोल कार्यालय: 'चोला क्रिस्ट' सी-54 आणि 55, सुपर बी-4, थिरु वि का इंडियन इन्व्हेस्ट, गुडी चेंबई-600032. शाखा कार्यालय: झान टाउन सेंटर, 8वा मजला, सीटीएस नं. 8+ 13/1/2, ए-बिल्डिंग, डीटीसी कॉन्झिमिनियम, दीनाबाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ, एरंडवणे, पुणे-411004.

नियम 8 (1) अंतर्गत ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकरण हे मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्रधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्वियरिटीयेशन अँड रिक्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्वियरिटी इंटरस्ट अँड, 2002 अंतर्गत आणि सिक्वियरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करित दि. 07-06-2021 रोजी (कर्ज खाते क्र. XOEHPHE000001711503 आणि XOEHPHE00000476913) एक मागणी सूचना पाठवली जात कर्जदार 1. के. ज्ञानेश्वर लक्ष्मण काळे, त्यांच्या सर्व कायदेशीर वारसांद्वारे, 2. स्वीड ज्ञानेश्वर काळे, 3. काचदेव लक्ष्मण काळे, सर्व या. स. क्र. 209/1, संभाजी नगर, सुणीला निवास, काळे बिल्डिंग, आर्यटी रोड, भोसरी, पुणे- 411039 यांना सूचनेत नमूद केलेल्या रु. 36,63,298/- आणि रु. 11,94,755/- एकूण रु. 48,58,053/- [रुपये अठ्ठ्याचाळीस लाख अठ्ठवन्न हजार त्रेपन्न फक्त] दि. 05-06-2021 रोजी नुसार सांबत त्यावरील व्याजाचा सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनेस सूचित करण्यात येते की माननीय जिल्हा दंडाधिकारी, पुणे, यांच्या दि. 04.03.2022 रोजीच्या सिक्वियरिटीयेशन केस क्र. SECU/SR/560/2022 मधील पाठित केलेल्या आदेशानुसार निम्नस्वाक्षरीकरणांनी दि. 07-02-2024 रोजी मालमतेच्या प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उल्लेख असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेद्यण्यात येते. कर्जदार व सर्वसामान्य जनेस याद्वारे सावधीगरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमतेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्या रु. 48,58,053/- [रुपये अठ्ठ्याचाळीस लाख अठ्ठवन्न हजार त्रेपन्न फक्त] दि. 05-06-2021 रोजी नुसार आणि त्यावरील व्याजाच्या भागधारी असेल.

अचल मालमतेचे वर्णन:

दिनांक	10.02.2024
ठिकाण:	पुणे

(स्वा/-) प्रधिकृत अधिकारी, मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

AVEER FOODS LIMITED

CIN: U15549PN2019PLC183457 Contact no: 9130076856
 Regd. Off: Plot No. 55/A/5 6 Hadapsar Industrial Estate, Near Tata Honeywell, Hadapsar, Pune- 411013
 Email Id: cs@aveerfoods.com, Website: www.aveerfoods.com

Sr No.	Particulars	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023		
		Quarter ended on 31-12-2023 (Unaudited)	Nine months ended on 31-12-2023 (Unaudited)	Corresponding quarter ended on 31-12-2022 (Unaudited)
1	Revenue from operations	2,176.46	7,100.09	2,350.29
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	19.42	118.47	120.32
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	19.42	118.47	120.32
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	19.42	118.47	120.32
5	Total comprehensive income for the period ((comprising profit / loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	19.42	118.47	120.32
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continued / discontinued operations) Basic / diluted (Rs.)	0.48	2.94	2.99

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial results of M/s Ameer Foods Limited for Quarter ended and nine months ended 31st December, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.aveerfoods.com.
 2) For detailed notes refer full financial results available on website.

For Ameer Foods Limited, s/-
 Babu Gavhane
 Executive Director
 (DIN:00386217)

सुप्रिम हॉल्डिंग्स अँड हॉस्पिटॅलिटी (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय नं. 510 ते 513, पाचवा मजला, प्लॉटनंम स्वचेअर, श्री सतपाल प्लोहेडा मार्ग, नारर रोड, पुणे-411014
 टेलि: +91 9322910665, वेबसाईट: www.supremeholdings.net, ई-मेल: info@belmac.in, CIN: L45100PN1982PLC173438

31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (रु. लाखांमध्ये)

अ. क्र.	तपशील	स्वतंत्र			एकत्रित		
		संपलेली तिमाही	संपलेली नऊ महिने				